

महाराष्ट्र राज्यामध्ये खाणबाधित क्षेत्र व व्यक्तींच्या विकासाकरिता जिल्हा खनिज प्रतिष्ठानमार्फत राबविण्यात येणारी प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना (PMKKY) ही District Development Co-ordination and Monitoring Committee (Disha) समितीच्या संनियंत्रणाखाली आणण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग

शासन निर्णय क्रमांक: डीएमएफ-०४१७/प्र.क्र.३१/उद्योग-९

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

दिनांक: ११.०५.२०१७

- वाचा :-** १) शासन अधिसूचना, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग क्र.एमडीएफ-०६१५/५१/प्र.क्र.३४/उद्योग-९, दिनांक ०१.०९.२०१६.
- २) शासन अधिसूचना, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग क्र.एमडीएफ-०६१५/प्र.क्र.३४/उद्योग-९, दिनांक ०१.०९.२०१६.
- ३) शासन निर्णय उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग क्र.एमडीएफ-०६१५/प्र.क्र.३४/उद्योग-९, दिनांक ०१.०९.२०१६.
- ४) खाण मंत्रालय, भारत सरकार यांचे पत्र क्र. अशा क्र. १६/१३/२०१७-एम.VI दिनांक १७.०२.२०१७.
- ५) ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार यांचे District Development Co-ordination and Monitoring Committee (Disha) बाबतचे निर्देश.

प्रस्तावना :-

खाण व खनिजे (विकसन व विनियमन) सुधारणा अधिनियम २०१५ च्या कलम ९ ख (९ B) च्या उप कलम १ मधील तरतुदीनुसार शासनाने दिनांक ०१.०९.२०१६ च्या अधिसूचनेद्वारे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये (मुंबई शहर जिल्हा वगळता) खाण बाधित क्षेत्र व व्यक्तींच्या विकासाकरिता जिल्हा खनिज प्रतिष्ठानची (DMF) स्थापना करण्यात आली आहे.

खाण व खनिजे (विकसन व विनियमन) सुधारणा अधिनियम, २०१५ च्या कलम २० क (२० A) मधील तरतुदीनुसार केंद्र शासनाने प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना (PMKKKY) जिल्हा खनिज प्रतिष्ठानमार्फत राबविण्याबाबत दिनांक १६.०९.२०१५ च्या पत्रान्वये निर्देश दिले होते. त्यानुषंगाने खाणबाधित क्षेत्र व व्यक्तींच्या विकासाकरिता प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना राबविण्याबाबतच्या मार्गदर्शन सूचना दिनांक ०१.०९.२०१६ च्या शासन निर्णयान्वये विहित केल्या आहेत.

ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार यांच्याकडून केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्याकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या संनियंत्रणाकरिता District Development Co-ordination and Monitoring Committee (Disha) ची स्थापना करण्यात आली आहे. याद्वारे केंद्र शासन, राज्य शासन व स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यामध्ये

विविध योजना राबविण्याकरिता योग्य तो समन्वय प्रस्थापित होणे अपेक्षित असल्याचे ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार यांनी Disha बाबतच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद केले आहे. तसेच सदरील मार्गदर्शक सूचनांमध्ये Disha समितीची रचना व कार्यपध्दती इ. नमूद करण्यात आली आहे.

खाण मंत्रालय, भारत सरकार यांच्या दिनांक १७.०२.२०१७ च्या पत्रामध्ये जिल्हा खनिज प्रतिष्ठानमार्फत राबविण्यात येणारी प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना (PMKKKY) ही Disha समितीच्या संनियंत्रणाखाली आणण्याबाबत सूचना करण्यात आलेल्या आहेत.

शासन निर्णय :-

महाराष्ट्र राज्यामध्ये खाणबाधित क्षेत्र व व्यक्तींच्या विकासाकरिता जिल्हा खनिज प्रतिष्ठानमार्फत राबविण्यात येणारी प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना (PMKKKY) ही District Development Co-ordination and Monitoring Committee (Disha) च्या कार्यक्षेत्रामध्ये या शासन निर्णयान्वये आणण्यात येत आहे.

ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार यांनी Disha समितीच्या रचना आणि कार्यपध्दतीबाबतच्या तरतुदी विहित करण्यात आलेल्या आहेत. खाणबाधित क्षेत्र व व्यक्तींच्या विकासाकरिता जिल्हा खनिज प्रतिष्ठानमार्फत राबविण्यात येणारी प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना (PMKKKY) राबविण्याबाबत Disha समितीशी समन्वय साधण्याबाबतची जबाबदारी जिल्हा खनिज प्रतिष्ठानचे सचिव तथा संबंधीत जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि संबंधीत जिल्हा खनिकर्म अधिकारी यांच्यावर असेल.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेत स्थळ www.maharashtra.gov.in वर उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्याचा संगणक संकेतांक २०१७०५१११२०७५२९११० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(संजय इंगळे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत-

- १) मा. राज्यपाल यांचे सचिव (५ प्रती)
- २) मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव.
- ३) मा. अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा, विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
- ४) मा. सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद, विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
- ५) मा. विरोधी पक्ष नेता, महाराष्ट्र विधानसभा, विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
- ६) मा. विरोधी पक्ष नेता, महाराष्ट्र विधानपरिषद, विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
- ७) मा. मंत्री (उद्योग व खनिकर्म) महाराष्ट्र राज्य.

- ८) मा. राज्यमंत्री (उद्योग व खनिकर्म) महाराष्ट्र राज्य.
- ९) मा. सर्व मंत्री / राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव.
- १०) मा. सर्व पालक मंत्री, संबंधित जिल्हा.
- ११) सर्व सन्माननिय लोकसभा सदस्य.
- १२) सर्व सन्माननीय विधानसभा/विधानपरिषद सदस्य,
- १३) मा. मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई-३२
- १४) अपर मुख्य सचिव (वित्त), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
- १५) अपर मुख्य सचिव, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
- १६) प्रधान सचिव (व्यय), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
- १७) प्रधान सचिव, (कौशल्य विकास विभाग), मंत्रालय, मुंबई-३२
- १८) प्रधान सचिव (वने), महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
- १९) प्रधान सचिव, पर्यावरण विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
- २०) सचिव, विधी व न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
- २१) संचालक, भूविज्ञान व खनिकर्म संचालनालय, नागपूर.
- २२) व्यवस्थापकीय, संचालक, महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ, नागपूर.
- २३) सर्व जिल्हाधिकारी, संबंधित जिल्हा
- २४) सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद,
- २५) सर्व जिल्हा खनिकर्म अधिकारी,
- २६) महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई.
- २७) महालेखापाल (लेखा परिक्षा व अनुज्ञेयता.) महाराष्ट्र -१ मुंबई.
- २८) महालेखापाल (लेखा परिक्षा व अनुज्ञेयता.) महाराष्ट्र -२ नागपूर.
- २९) सर्व जिल्हा कोषागार अधिकारी, संबंधित जिल्हा
- ३०) उद्योग-९ कार्यासन (निवडनस्ती) उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई-३२